NESCO LIMITED

Nesco Center Western Express Highway E contact@nesco.in Goregaon (East) Mumbai 400 063

T +91 22 6645 0123 **F** +91 22 6645 0101 W www.nesco.in

10th November 2023

BSE Limited Department of Corporate Services 25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Bandra Kurla Complex, Dalal Street. Mumbai - 400 001.

Ref: 505355

National Stock Exchange of India Limited 5th Floor, Exchange Plaza,

Bandra (East), Mumbai - 400 051.

Ref: NESCO

Dear Sir/Madam,

Sub.: Intimation under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Please find enclosed herewith the publication dated 10th November 2023, in newspapers namely Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) regarding the publication of Unaudited Financial Results for the Quarter and half year ended 30th September 2023.


You are requested to kindly take the same on record.

Thanks and Regards **Nesco Limited**

DIPESH RAMESH Digitally signed by DIPESH RAMESH SINGHANIA Date: 2023.11.10 14:22:25 SINGHANIA +05'30'

Dipesh R. Singhania **Chief Financial Officer**

Enc: a/a



John Cockerill India Limited

Registered office:- Mehta House, Plot No. 64, Road No. 13, MIDC, Andheri (E), Mumbai - 400093 Tel.: 022-66762727 Email: investors@johncockerillindia.com Website: www.johncockerillindia.com, CIN.:L99999MH1986PLC039921

Unaudited Financial Results for the Quarter and Six months Ended September 30, 2023

audited i mancial Nesults for the Quarter			,
			(₹ in lakhs)
Particulars	Quarter ended September 30, 2023 (Unaudited)	Six months ended September 30, 2023 (Unaudited)	Quarter ended September 30, 2022 (Unaudited)
Total income from operations	19,451.82	41,636.31	4,634.02
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	738.36	1,317.10	(294.11)
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	738.36	1,317.10	(294.11)
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	698.42	1,132.02	(294.56)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	698.42	1,132.55	(295.89)
Equity Share Capital	493.78	493.78	493.78
Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised): Basic : (in ₹)	14.15	22.93	(5.97)
Diluted : (in ₹)	14.15	22.93	(5.97)
	Total income from operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised): Basic: (in ₹)	Particulars September 30, 2023 (Unaudited) Total income from operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital Eamings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised): Basic: (in ₹) 14.15	Particulars September 30, 2023 (Unaudited) September 30, 2023 (Unaudited) Total income from operations 19,451.82 41,636.31 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 738.36 1,317.10 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) 738.36 1,317.10 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 698.42 1,132.02 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 698.42 1,132.55 Equity Share Capital 493.78 493.78 Earnings Per Share (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations) (not annualised): 14.15 22.93

Notes:

1 The above is an extract of the detailed format of Quarterly/Six months Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Six months Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com) and the Company's website (www.johncockerillindia.com).

For John Cockerill India Limited

Michael Kotas Place : Taloja **Managing Director** Date: November 9, 2023 DIN: 10053364



EVEREST KANTO CYLINDER LIMITED

Registered Office: 204, Raheja Centre, Free Press Journal Marg, 214, Nariman Point, Mumbai 400021

CIN: L29200MH1978PLC020434; Email: investors@ekc.in; Tel Numbers: 022 4926 8300/01 Fax: 022 4926 8354: Website: www.everestkanto.com

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30th SEPTEMBER, 2023

(₹ in lakhs, unless otherwise stated

(Vilitakiis, unless otherwise stated)										
Particulars	3 months ended	Preceding 3 months ended	Corresponding 3 months ended in the Previous Year	Year to date figures for current period ended	Year to date figures for the previous period ended	Previous Year ended				
	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023				
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)				
Total Income from Operations	29,940	27,126	34,084	57,066	72,210	1,27,995				
Net Profit for the period before Tax, Exceptional Items	2,997	2,849	2,468	5,846	7,471	11,579				
Net (Loss)/Profit for the period before Tax after Exceptional Items	2,997	2,849	2,468	5,846	7,471	9,472				
Net (Loss)/Profit for the period after Tax	2,625	2,175	1,850	4,800	5,720	7,589				
Equity Share Capital	2,244	2,244	2,244	2,244	2,244	2,244				
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)						97,662				
Basic and diluted earnings per equity share (face value of ₹ 2 each) (not annualised, except for year end) (in ₹)	2.35	1.94	1.65	4.29	5.10	6.79				

1. The above is an extract of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the aforesaid Financial Results is available on the websites of the Stock Exchanges (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.everestkanto.com) under 'Investors' section.

2. The above results are reviewed by the Audit Committee and were approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on 8th November, 2023.

> By Order of the Board For Everest Kanto Cylinder Limited

Place : Mumbai Date: 8th November, 2023

Puneet Khurana Managing Director DIN:-00004074



CHL LIMITED

Read. Office: Hotel The Survaa, New Friends Colony, New Delhi 110025 Tel.: 91-11-26835070, 47808080, Fax: 26836288, E-mail: chl@chl.co.in

CIN No: L55101DL1979PLC009498 EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE PERIOD ENDED 30th SEPTEMBER 2023



Sr.			STANDALONE		CONSOLIDATED			
No.	PARTICULARS	Quarte	r Ended	Half Year Ended	Quarter	Ended	Half Year Ended	
		30.09.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2023	30.09.2022	30.09.2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1	Total income from operations(net)	1,942,25	1,717.27	4,046.86	3,097.85	2,997.66	6,387.14	
2	Net Profit/(Loss) for the period (before tax & exceptional items)	387.47	387.85	955.69	(470.64)	(286.30)	(445.07)	
3	Net Profit/(Loss) for the period (after exceptional items)	387.47	387.85	955.69	(470.64)	(286.30)	(445.07)	
4	Net Profit/(Loss) for the period (after tax & exceptional items)	288.66	337.85	713.87	(569.46)	(336.30)	(686.89)	
5	Total comprehensive income for the period [comprising Net Profit/ (Loss) for the period & Other Comprehensive Income/(expense)]	288.66	337.85	713.87	(637.24)	(1,126.34)	(933.95)	
6	Paid-up equity share capital (face value of Rs. 2/- each)	1096.37	1096.37	1096.37	1096.37	1096.37	1096.37	
7	Reserves excluding Revaluation Reserves**	_	-	_	_	-	_	
	Earning Per Share (a) Basic and Diluted	0.53	0.62	1.30	(1.16)	(2.05)	(1.70)	

(fully paid up equity share of Rs. 2/- each) * Reserves for standalone as on 31.03.2023, is Rs. 12144.86 Lacs and for consolidated is Rs. (13255.19) Lac

) The above is an extract of the detailed format of quarter & half year ended 30.09.2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of quarter / half year ended 30.09.2023 are available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and on the Company's website (www.chl.co.in).

The results for the quarter & half year ended 30.09.2023 have been subjected to limited review by the statutory auditors of the company. 3) The above results can be viewed on the website of the Company (www.chl.co.in) as well as on the website of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com).

By Order of the Board

Place: New Delhi Date : 09 11 2023

CHL LIMITED (Luv Malhotra) Managing Director DIN 00030477

KISAN MOULDINGS LIMITED

CIN NO. L17120MH1989PLC054305

Regd. Off: 'TEX CENTRE', 'K' Wing, 3rd Floor, 26 'A', Chandivali Road, Near HDFC Bank Off. Saki - Vihar Road, Andheri (East), Mumbai - 400 072.

Website :- www.kisangroup.com , Mail id :- cs.kisan@kisangroup.com ,Telephone No. 022-42009100/9200 Extract of Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2023.

	(Rs. in Lakhs)												
				Stand	lalone			Consolidated					
Sr.	5	Quarter Ended		Half Yea	Half Year Ended Year Ended		Quarter Ended			Half Year Ended		Year Ended	
No.	Particulars	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	6,232.45	8,160.84	5,681.01	14,393.29	12,469.88	27,547.29	6,232.75	8,160.54	5,681.00	14,393.29	12,469.27	27,546.08
2	Profit / (Loss) (before tax and an Exceptional items)	(799.12)	(706.87)	(1,422.03)	(1,505.99)	(2,918.90)	(5,443.68)	(800.71)	(708.41)	(1,423.95)	(1,509.12)	(2,922.19)	(5,450.63)
3	Profit / (Loss) after tax	(799.12)	(706.87)	(1,422.03)	(1,505.99)	(2,918.90)	(5,443.68)	(800.71)	(708.41)	(1,423.95)	(1,509.12)	(2,922.19)	(5,450.63)
4	Total Comprehensive Income/(Loss)	(787.85)	(699.32)	(1,391.86)	(1,487.17)	(2,872.95)	(5,412.85)	(789.44)	(700.86)	(1,393.78)	(1,490.30)	(2,876.24)	(5,419.80)
5	Paid-up equity share capital of Rs 10 each	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31	3,386.31
6	Reserves excluding revaluation reserves												
	(As per balance sheet of previous accounting year)		-				(9,757.11)						(9,738.29)
7	Earning per equity share (EPS) (in Rs)												
	(Not annualised for quarters)												
	- Basic & Diluted	(2.36)	(2.09)	(4.20)	(4.45)	(8.62)	(16.08)	(2.36)	(2.09)	(4.21)	(4.46)	(8.63)	(16.10)

Notes:-

Place : Mumbai

The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the board of directors at its meeting held on 9th November 2023

The above is an extract of the detailed format of Quarter and half year ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarter and half year ended Unaudited Financial results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) as well as on Company's Websit

> For and on behalf of the Board of Directors of Kisan Mouldings Limited

DHATAV BRANCH

M.I.D.C. Common Facility Centreat & Post Dhatav Tal. Roha, Dist Raigad Relationship beyond banking

Whereas
The undersigned being the authorized officer of the Bank Of India, Dhatav Branch under the
Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest
Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of
the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 20-12-202
calling upon the borrower Shri Pramod Nimba Brahmankar to repay the amount mentioned
in the notice being Rs. 5,67,768.35 + overdue interest from 30-03-2021 (in words five lakh
sixty seven thousand seven hundred sixty eight and thirty five paise plus overdue interest
from 30-03-2021) within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 10 Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 03 day of

November of the year 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 5,67,768.35 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of immovable property All that part and parcel of the property consisting of Flat No. 203, area admeasuring 584 sq.ft. build up, on 2nd floor in building known by name "Ekvira Villa" build on N.A. land bearing survey No 33 hissa No. 2, Plot No 3, at village Bhuvaneshwar Po Varse Within the registrati Sub-district Roba and District Roba

Bounded; On the North by On the South bya On the East by On the West by

Tata Railway Line. Flat no.11 Plot No 04 Plot No 33, Hissa No 01.

Date: 03/11/2023 Place: DHATAV

Relationship beyond banking

DHATAV BRANCH

M.I.D.C. Common Facility Centreat & Post Dhatav Tal. Roha, Dist Raigad

DIX-IV [SEE RULE-8(1)] POSSESSION NOTICE (FOR IM

Whereas
The undersigned being the authorized officer of the Bank Of India, Dhatav Branch under
the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security
Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule
3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 16-01-2023 calling upon the borrower Shri Mangesh Damodar Mundhe to repay the amount
mentioned in the notice being Rs.19,37,936.92 + uncharged interest from 30-11-2021 (niversity) in the control of the size plus uncharged interest from 30-11-2021) within 60 days from the date of receipt of the
said notice.

said notice The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 on this the 03 day of November of the year 2023.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amount Rs. 19,37,936,92 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

respect of time available, to redeem the secured assets.

Description of immovable property

All that part and parcel of the property consisting of Flat No. 103,106 on 1st floor area admeasuring 584 sq.ft. and 441 sq.ft. build up respectively, and flat no 201, 204 on 2nd floor area admeasuring 329 sq.ft. and 515 sq.ft. build up respectively, in building known by mame "Ekvira Villa" build on N.A. land bearing survey No 33 hissa No. 2, Plot No 3, at village Bhuvaneshwar Po Varse Within the registration Sub-district Roha and District Roha.

Tata Railway Line. Flat no.11 Plot No 04 Plot No 33, Hissa No 01. On the South bya On the East by On the West by

(Authorised Office Date: 03/11/2023

SUNRAJ DIAMOND EXPORTS LIMITED Regd. Office: 616, Prasad Chambers, Opera House, Mumbai - 400004

CIN No.: L36912MH1990PLC057803

EXTRACTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH SEPTEMBER 2023

	(HS. III LANIS.))												
					alone					Consol			
		G	uarter Ende	d			For the year	G	uarter Ende	d	Year to Date figures for		
S. No.	Particulars					the Period ended ended					the Perio		ended
NO.		30-Sep-23 Unaudited	30-Jun-23		30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23	30-Sep-23	30-Jun-23	30-Sep-22	30-Sep-23	30-Sep-22	31-Mar-23 Audited
-		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	53.24	140.09	19.07	193.33	86.33	136.89	53.24	140.09	19.07	193.33	86.33	136.89
2	Net Profit / (Loss) for the period												
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.28	3.27	22.91	3.55	60.29	92.90	0.28	3.27	22.91	3.55	60.29	33.61
3	Net Profit / (Loss) for the period before tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.28	3.27	22.91	3.55	60.29	92.90	0.28	3.27	22.91	3.55	60.29	33.61
4	Net Profit / (Loss) for the period after tax												
	(after Exceptional and/or Extraordinary items)	0.61	3.27	23.04	3.88	60.44	92.97	0.61	3.27	23.04	3.88	60.44	33.67
5	Total Comprehensive Income for the period												
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)												
	and Other Comprehensive Income (after tax)]	0.61	3.27	23.04	3.88	60.44	92.97	0.61	3.27	23.04	3.88	60.44	33.67
6	Equity Share Capital	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04	533.04
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as												
	shown in the Audited Balance Sheet of the						(299.89)						(424.22)
	previous year												
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)												
	(for continuing and discontinued operations)												
	(a) Basic	0.01	0.06	0.43	0.07	1.13	1.74	0.01	0.06	0.43	0.07	1.13	0.63
	(b) Diluted	0.01	0.06	0.43	0.07	1.13	1.74	0.01	0.06	0.43	0.07	1.13	0.63

Place: Mumba

Date: 10.11.2023

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company

For and on Behalf of the Board of Directors

Sunny Gandhi

(Director)



CIN No: L17100MH1946PLC004886

Regd Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063. Website: www.nesco.in Email: companysecretary@nesco.in

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2023

	T				Half V	ear Ended	in Lakh
Sr.		30.09.2023	uarter Ende 30.06.2023	a 30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.202
No.	Particulars	(Unaudited)					(Audited
1	Total Income from Operations	19,761.61	16,120.24	15,850.32	35,881.85	26,934.92	60,925.
2	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	11,240.34	9,355.79	10,442.00	20,596.13	16,779.86	36,697.0
3	Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	11,240.34	9,355.79	10,442.00	20,596.13	16,779.86	36,697.
4	Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items)	8,779.74	7,607.66	8,189.89	16,387.40	13,560.17	29,063.
5	Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period [After Tax] and Other Comprehensive Income [After Tax])	8,783.04	7,610.23	8,192.15	16,393.27	13,559.45	29,060.
6	Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share)	1,409.20	1,409.20	1,409.20	1,409.20	1,409.20	1,409.
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-		-	-	1,95,050.
8	Earning Per Share (EPS)						
	a) Earning Per Share Basic (in ₹) (*Not Annualised)	*12.46	*10.80	*11.62	*23.26	*19.25	41.
	b) Earning Per Share Diluted (in ₹) (*Not Annualised)	*12.46	*10.80	*11.62	*23.26	*19.25	41

Additional information on Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half year ended 30 September 2023

			Q	uarter Ende	d	Half Yea	ar Ended	Year Ended
8	Sr.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
N	lo.	Faiticulais	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
a	a	Total Income from Operations	19,750.58	16,112.72	15,850.32	35,863.30	26,934.92	60,911.81
t	0	Profit Before Tax	11,242.30	9,357.76	10,443.97	20,600.06	16,784.35	36,697.03
		Profit After Tax	8,781.70	7,609.63	8,191.86	16,391.33	13,564.66	29,063.64
	k	Total Comprehensive Income for the Period	8,785.00	7,612.20	8,194.12	16,397.20	13,563.94	29,060.74

These financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

Mumbai, 08 November 2023

respective meetings held on 08 November 2023. During the year Holding Company has reassessed the estimated useful life of Exhibition halls based on the intended usage and future growth plans and as a result the depreciation charge has increased by ₹475.18 lakhs and ₹ 944.47 lakhs for the quarter and half year ending 30 September 2023 respectively. Correspondingly, Profit Before Tax (PBT) is lower by the same amount for the said period respectively.

The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30 September 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in).

For Nesco Limited Sd/-

Krishna S. Patel **Chairman and Managing Director** DIN: 01519572



PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all that, Shri. Dattaram Shankar Vichare, a member of Saraf Choudhari Nagar Co-operative Society (No.07) Ltd., having address at: Sara Choudhari Nagar, Thakur Complex, Kandivali (East) Mumbai-400101 and holding Flat No.A-2/402, died intestate on 02.06.1998 leaving behind him 1. Smt. Prabhavat Dattaram Vichare (wife) 2.Mr. Vijay Dattaram Vichare (son) 3.Mr.Sanjay Dattaran Vichare (son) 4. Mrs. Vishakha Virendra Surve (married daughter) 5. Mrs. Mana Shrikant Tawade (married daughter) 6. Ms.Sugandha Dattaram Vichare (daughter 7. Smt. Sandhva Sambhaii Vichare (Daughter in Law & widow of deceased sor Mr.Sambhaji Dattaram Vichare) and 8. Mstr. Prisha Sambhaji Vichare (Grand Daughter & daughter of deceased son Mr. Sambhaji Dattaram Vichare) as his only surviving legal heirs. Thereafter his son Mr.Sambhaii Dattaram Vichare died intestate on 02.06.2021.1. Smt. Prabhavati Dattaram Vichare 2. Mrs. Vishakha Virendra Surve 3, Mrs. Manali Shrikant Tawade 4, Smt. Sandhya Sambhaii Vichare and 5. Mstr. Prisha Sambhaji Vichare (Releasers) have transferred their total 57 13% undivided share and interest in the said flat to 1 Mr. Vijay Dattaram Vichare 2.Mr. Sanjay Dattaram Vichare and 3. Ms. Sugandha Dattaram Vichare (Releasee vide registered Release Deed dated 03.11.2023. The said Releasee 1. Mr. Vijay Dattaram Vichare 2.Mr. Sanjay Dattaram Vichare and 3. Ms. Sugandha Dattaran Vichare have submitted an application for transfer of share and interest in the said flat to the society along with all necessary documents. We hereby invites claims and or objections from the claimant or claimants / objector or objectors for the transfer o said shares & interest in the said flat within the period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs on support of his/her their claims/ objections. If no any claims/objections are received within the period prescribed above, society shall be free to transfer the shares & interest of decea nember in the said flat in the name of 1. Mr. Vijay Dattaram Vichare (33.33%) 2 Mr. Sanjay Dattaram Vichare (33.33%) and 3. Ms. Sugandha Dattaram Vichare (33.33%) as provided under the bye-laws of the society

Place: Mumbai

Dilip Yashavant Lac (M.com.LL.B.,GDC&A,DCM ADVOCATE HIGH COURT B-22/304, Saraf Choudhari Nagar, Thakur Complex Kandivali (East) Mumbai-400101. M:9833506305

E-mail:advdiliplad@gmail.com

Rishav Aggarwa Whole Time Directo DIN. 05155607

Date: 9th November 2023



<u>भि</u>सपादकीय

नोकऱ्या आहेतच कुठे

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी बिहारम धील आरक्षणाच्या राखीव जागा ७५ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यांनी बिहारमध्ये जातीनिहाय जनगणना केली आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनीही जातिनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध कधीच नव्हता, असे सांगून यापुढे जातीवर आरक्षणाचे राजकारण अत्यंत तापणार असल्याचे संकेत दिले आहे. राज्यात मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून रणकंदन माजले असताना या दोन नेत्यांचे वक्तव्य राज्यात यापुढे जातीनिहाय घुसळण होणार असल्याचे संकेत देत आहेत. ही घुसळण केवळ महाराष्ट्रापुरती किंवा बिहारपुरती नसेल तर अख्ख्या देश त्यात घुसळून निघणार आहे. ओबीसी आणि मराठा यांच्यात संघर्ष पेटलेला असताना बाकीच्या जातीही त्यात उड्या घेण्याची शक्यता आहे. बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुम ार यांनी बिहारमध्ये सर्वाधिक मागासजाती असल्याचे मोठ्या गर्वाने सांगितले आहे. याचा अर्थ त्यांना याचे काहीही वाईट वाटलेले नाही. उलट या जातींना मागास आणि पिछड्या वर्गात ठेवण्यास आपणच जबाबदार आहोत, हे त्यांनी सोयिस्करपणे विसरून जास्तीत जासत पिछड्यांना आरक्षण कसे मिळेल, याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक मागास आहेत आणि त्यांचे उत्पन्न कितीतरी कमी आहे, याची खंत खरे तर नीतिशकुमार यांना वाटायला हवी. पण ते उलट केवळ आरक्षणाच्या मुद्यावर आपण सत्तेत पुन्हा कसे येऊन याचा हिशोब करण्यात मञ्ज झाले आहेत. जे मागास आहेत त्यांनीही राज्यकर्त्यामुळेच आपण मागास राहिलो, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. उलट जास्तीत जास्त राखीव जागा देईल तो आपला तारणहार अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. पुढारलेपणाविषयी गर्व असणे समजता येईल. पण आज स्थिती अशी आहे की प्रत्येक नेता आपली जातच जास्तीत जास्त कशी मागासलेली आहे, हे दाखवण्याच्या स्पर्धेत उतरला आहे. जातीनिहाय आरक्षणामुळे राज्याराज्यात संघर्ष तर उफाळला आहेच, पण प्रगतीच्या या युगात प्रत्येकालाच आरक्षण मिळावे असे वाटू लागले आहे. त्यातून केवळ राज्यात मागासलेपणा हाच एक पुढे जाण्यासाठी निकष ठरण्याची भीती आहे. या नकारात्मक निकषावर होणारी प्रगती ही फसवीच असेल. आरक्षणाचा लाभ जास्तीत जास्त पिछड्यावर्गांना होतो, हे खरे आहे. पण ह्न्ली सरकारी क्षेत्रात नोकऱ्याच कुठे आहेत. हा प्रश्न आहे. महाराष्ट्र असो की इतर कोणतेही राज्य, नोकऱ्याच नाहीत तर मग आरक्षण आणि बाकी चर्चे चा तरी काय उपयोग आहे. पण हा प्रश्न राजकीय नेत्याना पडत नाही. ते केवळ आपसात भांडत आपणच कोणत्याही विशिष्ट जातीचे तारणहार कसे आहोत, हे दाखवण्यात गुंतले आहेत. पण मुळात नोकरी नाही तर मग त्यांच्या आरक्षणाच्या कितीही जोरदार युक्तीवादाला काहीच उपयोग नाही. पण हे जनतेला समजले तर ती या पुढाऱ्यांची राजकीय कारकीर्द संपवून टाकेल, अशी रास्त भीती या नेत्यांना वाटते. म्हणून ते याविषयावर मौन पाळतात आणि वस्तुस्थिती जनतेसमोर येऊ देत नाहीत. याला सारेच पक्ष जबाबदार आहेत. कोणताही एक पक्ष दोषी आहे असे नाही. पण नोकरीसी धडपडणाऱ्या तरूणांची दिशाभूल करून त्यांना आपसात झुंजवण्याचे प्रयत्न पुढारी करत आहेत. आरक्षण मिळू नये,असा याचा अर्थ अजिबात नाही. जेथे शक्य असेल तेथे आरक्षण उपलब्ध व्हावे. पण नोकरी उपलब्ध नाहीत. हे वास्तव स्वीकारावे लागेल. आणि मग इतर उपाय योजावे लागतील म्हणजे पिछड्या वर्गातील तरूणांना कौशल्य प्रदान करणे वगैरे. पण त्याकडे लक्ष न देता नेता आणि जनता हे दोघेही या आरक्षणाच्या गाजरामागे धावत सुटले आहेत. वस्तुस्थिती सांगण्याची हिमत कुणाही राजकीय नेत्यात नाही. त्यामुळे ते वक्तव्य करून आपणच आपल्या जातीसाठी कसे लढत आहोत, हे सांगत आहेत. प्रश्न हा आहे की गरजेपुरत्या सरकारी नोकऱ्या उपलब्ध नाहीत आणि उच्च शिक्षणासाठी असलेले शुल्क भरण्याची क्षमता बहुतेक लोकांकडे नाही. मग लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ देण्याचे ठरवले तर कुणालाच काही काहीच मिळणार नाही. बिहारच्या जनतेचे मासिक उत्पन्नाची आकडेवारी पाहिली तर भयानक चित्र समोर येते. ३३ टक्के लोकांचे मासीक उत्पन्न सहा हजारपर्यंत आहे. याचा अर्थ बिहारची जनता गरीबीच्या आगीत होपळते आहे. पण नीतिशकुमार यांना याचाच गर्व वाटत असल्यासारखे त्यांचे वर्तन आहे.नीतीश कुमार हे गरीबीसाठी आपल्या राज्याची पाठ थोपटत आहेत की काय असे वर्तन त्यांचे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तर याहीपुढचे एक पाऊल गाठले आहे.त्यांनी तर जितकी सख्या तितके लाभ असे एक नवीनच सूत्र सांगितले. यामुळे काँग्रेसला बिहारमध्ये मते मिळतील, असे त्यांना वाटते. पण बिहारच्या जनतेला हे समजले पाहिजे की हेच नेते लोक आपल्याला मागास ठेवण्यात प्रमुख भूमिका बजावत आहेत. या नेत्यांवर जितके दिवस लोक विश्वासून राहातील तितके ते मागासलेपणाच्या गर्तेत रहातील. पण हे जनतेला सांगणार कोण असा

प्रश्न आहे.

जीएमडीसी च्या आयसीईएमने मोनाश युनिव्हर्सिटीसोबत खाणकामातील नाविन्यपूर्ण भागीदारी केली

क्षेत्रातील उपक्रमांपैकी एक. खाण आणि खनिज विकासाच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा घोषित करताना अभिमान वाटतो कि त्याची उपकंपनी, इंटरनॅशनल सेंटर ऑफ इनोव्हेशन इन मायनिंग (iCEM²) आणि ऑस्ट्रेलियाचे प्रतिष्ठित मोनाश विद्यापीठ यांच्यातसामंजस्य करारावर स्वाक्षरी केली गेली

या सामंजस्य कराराचा प्राथमिक उद्देश iCEM² आणि मोनाश युनिव्हर्सिटी यांच्यातील सहयोग सुलभ करणे, ज्याचा उद्देश GMDC आणि भारतातील व्यापक खाण आणि खनिज विकास क्षेत्रात संशोधन आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे आहे. हे सहकार्य खाणकामाचा पर्यावरणीय पाऊलखुणा कमी करून तिची कार्यक्षमता वाढवणे यासह गंभीर खनिजांवर

गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉपीरेशन लक्ष केंद्रित करून गंभीर आव्हानांना सामीरे लिमिटेड, भारतातील अग्रगण्य खाण सार्वजनिक जाण्याचा प्रयत्न करते. शिवाय, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक कौशल्यांच्या विकासाला चालना देणे हे त्याचे उद्धिष्ट आहे. जीएमडीसीचे नूतनीकरणक्षम ऊर्जा, धातू आणि इतर खनिजे यांच्या महत्त्वाकांक्षी विकास योजनांसह एकत्रितपणे धोरणात्मक लक्ष केंद्रित केल्याने, मोनाश विद्यापीठासाठी ते एक नैसर्गिक भागीदार बनते, जे संशोधन आणि नवकल्पना, विशेषत: हवामान बदल, भू-राजकीय सुरक्षा आणि गंभीर खनिजांशी संबंधित क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट आहे. iCEM², शाश्वत खाणकामासाठी भारतातील प्रमुख संस्था बनण्याच्या दृष्टीकोनासह, खाण क्षेत्रातील वाढ अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ बनवण्याची आकांक्षा बाळगते.



टॉपरैंकर्स ने ठाणे येथे दुसरे केंद्र सुरू करून मुंबईत आपले अस्तित्व मजबूत केले

राजधानीत आपल्या पाऊलखुणा वाढवत, टॉपरैंकर्स, भारतातील आघाडीचे डिजिटल शिक्षण व्यासपीठ, मुंबईत आपले नवीनतम केंद्र उघडल्याची घोषणा करताना आनंद होत

सानपाडा, नवी मुंबई येथे टॉपरॅंकरच्या पहिल्या मुंबई केंद्राच्या अद्भृत यशानंतर हे प्रक्षेपण, दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आणि वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राबाहेर घडवण्याच्या व्यासपीठाच्या बांधिलकीला अधोरेखित करते. कोचिंगचे केंद्र असलेल्या ठाणे स्टेशनच्या गोखले रोडच्या प्राइम लोकेशनवर, प्रदेशातील अनेक आघाडीच्या शाळांच्या जवळ असलेले, नवीन अत्याधुनिक केंद्र इच्छुक विद्यार्थ्यांना अपवादात्मक शैक्षणिक सहाय्य प्रदान करेल. मुंबई परिसर.

हे केंद्र उडढ, खडएढ, खझचढ आणि उणएढ यासह अनेक नामांकित स्पर्धा परीक्षांसाठी सर्वसमावेशक तयारी अभ्यासक्रम उपलब्ध करून देते. विस्ताराचे उद्घिष्ट विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक आणि वैयक्तिकृत प्रशिक्षण आणि सहाय्य प्रदान करणे, त्यांना त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट बनविण्यास सक्षम करणे आणि त्यांच्या करिअरची उद्घिष्टे पूर्ण करण्याची त्यांची क्षमता ओळखणे हे आहे.

हे नवीन केंद्र वैयक्तिक लक्ष आणि वर्धित शिक्षण परिणामांसाठी अनुकूल वातावरण तयार करते. सर्वांगीण विकासासाठी इष्टतम शिक्षण वातावरणास प्रोत्साहन देण्यासाठी

मुंबई, दि.९ : देशाच्या आर्थिक डिझाइन केलेले एक उत्तम ग्रंथालय, संपूर्ण समुपदेशन सत्रे, अभ्यास कक्ष आणि आधुनिक वर्गखोल्या आहेत.

> टॉपरॅंकरचा मुंबईतील विस्तार हा अपवादात्मक शैक्षणिक परिणाम आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षा करण्यासाठी सक्षम बनवण्याची आमची वचनबद्धता दर्शवतो. आम्हाला ठाम विश्वास आहे की योग्य मार्गदर्शन, संसाधने आणि समर्पणाने विद्यार्थी उल्लेखनीय निकाल मि ळवू शकतात. या संदर्भात, आमचे नवीन केंद्र आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे आणि अनुभवी तज्ञांच्या टीमचे नेतृत्व करत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यास आणि विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करण्याच्या आमच्या ध्येयाला हे पूरक ठरेल, असे गौरव गोयल, टॉपरॅंकर्सचे सह-संस्थापक आणि सीईओ म्हणाले.

टॉपरैंकर्स ला त्यांच्या कुशल तज्ञांच्या टीमचा अभिमान आहे जे अनेक रूपर्धात्मक परीक्षांमध्ये यशरनी होण्यासाठी आवश्यक आणि कौशल्यांसह विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी समर्पित केंद्राचे नेतृत्व सुश्री मेघना साबू आणि श्री कपिल सभरवाल यांच्यासह केंद्र प्रमुख करतील. एकत्रितपणे, ते त्यांच्या भूमि केसाठी मोठ्या प्रमाणात कौशल्य आणि वचनबद्धता आणतात, याची खात्री देते की विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळेल.

प्रॅक्टो सर्वेक्षण: मधुमेह असलेले लोक गोळ्यांपेक्षा आरोग्याला प्राधान्य

मधुमेह असलेले लोक तसेच प्री डायबेटिक असलेले लोक अवस्थेतील ७० टक्के व्यक्तींना आयुष्याचा दर्जा सुधारावा म्हणून जीवनशैलीत व आहारात बदल करण्याची इच्छा असते, असे प्रॅक्टो या भारतातील आघाडीच्या डिजिटल हेल्थकेअर कंपनीच्या सर्वेक्षणात आढळले आहे. मधुमेहाच्या

व्यवर-थापनाबाबतच्या रुग्णांच्या वृत्ती व प्राधान्यक्रम तसेच भारतातील मधुमेह परिस्थिती व्यवर-थापनाची समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले.

सुमारे २०० मधुमेही व मधुमेह-पूर्व अवस्थेतील व्यक्तींकडून या सर्वेक्षणासाठी डेटा संकलित करण्यात आला. या व्यक्तींपैकी सुमारे ४० टक्के डॉक्टरांकडून मधुमेहासंदर्भात नियमितपणे तपासणी करून घेत नाहीत, असे यात दिसून आले. अधिक रोचक बाब म्हणजे, मधुमेही पुरुष मधुमेही स्त्रियांच्या तुलनेत डॉक्टरांचा सल्ला अधिक घेतात असेही मधुमेहाचे यात आढळले. निदान झाल्यानंतर आयुष्यभर औषधांवर अवलंबून राहावे लागेल ही चिंता मनात आल्याचे ४६ टक्के व्यक्तींनी मान्य केले, तर ४९ टक्क्यांना वैद्यकीय भविष्यकाळातील जटीलतांबद्दल चिंता वाटू लागली, असेही या सर्वेक्षणातून दिसून आले. तरीही सुमारे निम्म्या राग्णांनी शारीरिक व्यायाम करत नसल्याचे कबूल केले, तर सुमारे दोन तृतीयांश रुग्णांनी कधीही पोषणतज्ज्ञ आहारतज्ज्ञांचा घेतलेला नसल्याचे सल्ला मधुमेहाच्या नमूद केले. व्यवस्थापनासाठी आहाराच्या सवयी सुधारण्याबाबत पुरुष व महिला दोघांनी सारखाच उत्साह दाखवला असला, तरीही अशी परिस्थिती आढळली आहे.

रञ्गांमधील व्यवर-थापनातील महत्त्वपूर्ण अंगे या माहितीतून र-पष्ट होतात:

१. रुग्णांची जे करण्याची इच्छा आहे आणि जे ते प्रत्यक्षात करतात, त्यांत लक्षणीय विरोधाभास आहे.

२. वर्तनातील बदल आणि अमलबजावणीला देणाऱ्या व प्रेरणेवर सकारात्म क परिणाम करणाऱ्या सर्वांगीण आरोग्यविषयक कार्यक्रमाचा अभाव आहे.

सर्वांगीण ठेवल्यास मधुमेहाचा प्रतिबंध केला जाऊ शकतो याचे पुरावे आता जगभरात मिळू लागले आहेत. सर्वांगीण दृष्टीकोनाने व्यवस्थापन केल्यास मधुमेह हटवणेही शक्य आहे. युनायटेड किंग्डममधील (DiRECT) या ओळखल्या जाणाऱ्या ब्रेकथ्र संशोधन प्रयोगामुळे मधुमेह व्यवर-थापनाचे चित्रच पालटले आहे. टाइप टू मधुमेह हा सहसा कायमस्वरूपी व वाढत जाणारा आजार समजला जात असे पण जीवनशैलीतील हरनक्षेपांमुळे तो हटवणे शक्य झाल्याचे या संशोधनात आढळले. आहाराम ध्ये सकारात्मक आरोग्यपूर्ण बदल घडवून आणल्यास व ते दीर्घकाळ टिकवल्यास, शारीरिक व्यायामाच्या मदतीने वजन कमी केल्यास रुग्ण मधुमेहाला परतवू (डायबेटिस रेमिशन) शकतात. म्हणजेच रक्तातील साखरेची कोणत्याही सामान्य राख्र शकतात.

केनरा बैंक Canara Bank 🖇

११५, देव आशिष, तळमजला, कोळीवाडा, २९वा रस्ता, सायन पूर्व, मुंबई, महाराष्ट्र-४०००२

म्हाला विनंती केलेले नोंद पत्रे पाठविले होते. जे ना-पोहोच होता परत प्राप्त झाली . ारत करणे किंवा भाडे कंत्राट नृतनीकरणाची आमची विनंतीची पूर्तता तुम्ही अद्यापी केलेली नाही. आम्ही तम्हाला विनंती करीत आहोत की. सदर सचनेच्या तारखेपासन **७ दिवसात** भाडे व दंड रक्कम जमा करून लॉकर परत करावे किंवा भाडे कंत्राटा

तिनीकरण करावे. कृपया नोंद असावी की, यात तुम्ही कसूर केल्यास **सायन कोळीवाडा शाखा** येथे दिनांक **०९.१२.२०२३ रोजी स.११.००वा**. लॉक ग्रडले जाईल आणि आम्हाला बा दिशी लॉकर उघडणे शक्य न झाल्यास पुढील सोयीस्कर दिवशी लॉकर उघडले जाईल याची तुम्हाला नविन सूचना दिली जाईल. कृपया नोंद असावी की, लॉकरवावतीत शुल्क, भाडे व इतर खर्चाकरिता बँकेला देय असलेली रक्कम लॉकरमधील वस्तुंचे मालकी हक केले जाईल. सदर मालकी _हक केलेल्या वस्तुंची जाहीर लिलाव किंवा दलाल, लिलावकर्ते किंवा अन्य इतर प्रकारे खासगी विक्री मार्फत २६.१२.२०२३ रो**जी दु.१.००वा**. विक्री केली जाईल आणि त्या दिवशी विक्री करणे शक्य नसल्यास पुढील सोयीस्कर दिवशी विक्री केली जाईल, याची सूचना तुम्हाला दिली जाईल

गुल्क, भाडे व इतर प्रासंगिक खर्चाकरिता बँकेला देय असलेल्या रकमेकरिता योग्य विक्री प्रक्रिया केली जाईल आणि काही अधिक रक्कम असल्यास तुमः नावे सस्पेन्स अकाऊंटमध्ये जमा केली जाईल, ज्यावर व्याज दिले जाणार नाही. जर विक्री केलेली रक्कम कमी असल्यास उर्वरित रक्कम जमा करण्यार्च

लाक	र थकबाका व दंड थक	बाका अस	लल्या माडघारकाचा याद	li.	
अ.	सीबीएस लॉकर	लॉकर	भाड्याने घेणाऱ्याचे	पत्ता	लॉकर भाडे
क्र.	豖.	क्र.	नाव		थकबाकी व दंड
8	१२३००५९१८९६५	2	श्री. सुरजीत सिंग कोचन	इमारत क्र.९, खोली क्र.४०६, जीटीबी नगर, सायन कोळीवाडा, मुंबई-४०००३७.	३९००/-
	। क: ०९.११.२०२३ ण: मंबर्ड				वरिष्ठ व्यवस्थापक कॅनरा बँक

nesco

CIN No: L17100MH1946PLC004886

Regd Office: Nesco Center, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063.

Website: www.nesco.in Email: companysecretary@nesco.in EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2023

Half Year Ended Year Ended Quarter Ended 30.09.2023 | 30.06.2023 | 30.09.2022 | 30.09.2023 | 30.09.2022 | 31.03.2023 **Particulars** (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Unaudited) Total Income from Operations Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, 9,355.79 10,442.00 20,596.13 16,779.86 36,697,02 Exceptional and/or Extraordinary Items) 11,240.34 Net Profit/(Loss) for the Period (Before Tax, 11,240.34 20,596.13 36,697.02 After Exceptional and/or Extraordinary Items) Net Profit/(Loss) for the Period (After Tax, After Exceptional and/or Extraordinary Items) 8,779.74 7,607.66 8,189.89 16,387.40 13,560.17 29,063.63 Total Comprehensive Income for the Period (Comprising of Profit for the Period [After Tax] and Other Comprehensive Income [After Tax] 7,610.23 8,192.15 29,060.73 Equity Share Capital (Face Value ₹ 2/- per share) 1,409.20 1,409.20 1,409.20 1,409.20 1,409.20 1,409.20 ,95,050.13 Reserves (excluding Revaluation Reserve) 8 Earning Per Share (EPS) a) Earning Per Share Basic (in ₹) (*Not Annualised) *12.46 *10.80 *11.62 *23.26 *19.25 41.25 *12.46 *10.80 *11.62 *23.26 41.25 b) Earning Per Share Diluted (in ₹) (*Not Annualised)

Additional information on Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half year ended 30 September 2023

		Q	uarter Ende	d	Half Ye	ar Ended	Year Ended
Sr.	Particulars	30.09.2023	30.06.2023	30.09.2022	30.09.2023	30.09.2022	31.03.2023
No.	raiticulais	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
а	Total Income from Operations	19,750.58	16,112.72	15,850.32	35,863.30	26,934.92	60,911.81
b	Profit Before Tax	11,242.30	9,357.76	10,443.97	20,600.06	16,784.35	36,697.03
С	Profit After Tax	8,781.70	7,609.63	8,191.86	16,391.33	13,564.66	29,063.64
d	Total Comprehensive Income for the Period	8,785.00	7,612.20	8,194.12	16,397.20	13,563.94	29,060.74

These financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 08 November 2023.

During the year Holding Company has reassessed the estimated useful life of Exhibition halls based on the intended usage and future growth plans and as a result the depreciation charge has increased by ₹475.18 lakhs and ₹ 944.47 lakhs for the quarter and half year ending 30 September 2023 respectively. Correspondingly, Profit Before Tax (PBT) is lower by the same amount for the said period respectively.

The above is an extract of the detailed format of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half year ended 30 September 2023, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated Financial Results are available on the website of the Stock Exchange (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.nesco.in).

For Nesco Limited Krishna S. Patel

DIN: 01519572

Chairman and Managing Director

Mumbai, 08 November 2023

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेड (पुर्वीची स्पेक्युलर मार्केटींग ॲण्ड फायनान्सिंग लिमिटेड)

सीआयएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३४९९४

नोंदणीकृत कार्यालयः ५०५, चर्चगेट चेंबर्स, ५, न्यु मरीन लाईन्स, मुंबई-४०००२०, महाराष्ट्र. दूर.:०२२-२२६२०७२२, ई-मेल:equity@m.lakhamsi.com वेबसाईट: www.m.lakhamsi.com

							(रु.लाखात)
अ.			संपलेली तिमाही		संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष
蛃.	तपशील	30.09.7073	३०.०६.२०२३	30.09.7077	30.09.7073	३०.०९.२०२२	३१.०३.२०२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
8	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६६२.४१	२७५३.८३	१८६१.११	४४१६.२४	4088.88	११८७९.0३
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोष्टा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	१७.0६	₹४.0३	(१४.१५)	४१.३६	4.33	९७.९३
ş	करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१७.0६	२४. 0३	(१४.१५)	४१.३६	4.33	९७.९३
γ	करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१२.६७	₹४.३0	(१४.१५)	<i>\$€1.0</i> €	५,३३	७३.१९
ų	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१२.६७	₹४.३0	(१४.१५)	\$e!.0 <i>€</i>	4,33	७३.१९
ξ	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	493.50	493.50	03.83	493.40	03.83	493.60
b	उत्पन्न प्रतिभाग (रू.९०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
	१. मूळ	0.28	0.30	(१.६६)	0.47	0.६२	१.२३
	२. सौमिकृत	0.28	0.30	(१.६६)	0.47	0.52	१. २३

. सदर वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे संचालित मंडळाकडे पुनर्विलोकन व शिफारस करण्यात आले आणि तद्नुसार ०८ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्कायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.m.lakhamsi.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

एम लखमसी इंडस्ट्रीज लिमिटेडकरित मछ्रिका संजीव सावल

ठेकाण: मुंबई संचालक व सीएफओ दिनांकः ०८.११.२०२३ डीआयएन:०१९४३२८५